SUMMIT SECURITIES LIMITED

Corporate Identification Number: L65921MH1997PLC194571 Registered Office: 213, Bezzola Complex, B Wing, 71, Sion-Trombay Road, Chembur, Mumbai - 400071 Tel Nos.: +91-22-46098668 / 69

February 01, 2025

National Stock Exchange of India Limited

Exchange Plaza, 5th Floor Plot No C/1, G Block Bandra Kurla Complex Bandra East Mumbai 400 051 **BSE Limited**

Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Fort, Mumbai – 400 001

Security Code: 533306
Security ID: SUMMITSEC

Symbol: SUMMITSEC

Sub: <u>Disclosure under Regulation 30 read with Regulation 47(3) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 – Newspaper publication</u>

Dear Sir,

Pursuant to Regulation 30 read with Regulation 47(3) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we enclose herewith the newspaper clipping regarding Extract of the Unaudited Financial Results of the Company for the quarter and nine months ended December 31, 2024, published in The Free Press Journal (English Newspaper) and Navshakti (Marathi Newspaper) on Saturday, February 01, 2025.

Thanking you
Yours faithfully
For Summit Securities Limited

Jiya Gangwani Company Secretary & Compliance Officer Encl: As above

ASSET RECOVERY BRANCH Shop No 12 & 13, Diamond Mansion, Dr Vieges Street, Kalbadevi Main Road, Kalhadevi Mumbai Maharashtra 40000 Phone No. 7710001955 Mail: headarbmumbai@kvbmail.com

SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES

E-Auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with provision to Rule 9 (1) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower (s and Guarantor (s) that the below described immovable property mortgaged/charged to the Secured Creditor, The Karur Vysya Bank Ltd, the physical possession of which has been taken by the Authorised Officer of The Karur Vysya Bank Ltd., Secured Creditor, will be sold on "As is where is", "As is what is", and "Whatever there is" on 21.02.2025, for recovery of Rs 82,33,502.01 (Rupees Eighty Two Lakhs Thirty Three Thousand Five Hundred Two and Paise One Only) as on 12.12.2024 with interest and expenses thereon from 13.12.2024 due to the Karur Vysya Bank Ltd, Secured Creditor from Borrowe 1) M/s SAMAYRA ENTERPRISES, address at OFFICE NO 45, SHIVJI MARKET COOP, PREMISES SOC, PLOT NO 8-9, SECTOR, 19/D, VASHI NAVIMUMBAI Maharashtra 400703 and, 2) Proprietor Mr VICKY CHANDANI - Borrowe address at NEAR ASHAPURA MATA MANDIR OLD, BARRACK NO 34 JA BHAVANI MARG, MULUND COLONY BHANDUP COMPLEX, MUMBAI Maharashtra 400082 3) Mrs MADHU VIJAY TANNA - Guarantor address at SATGURU GARDEN CARNATION, ROOM NO 1004 MITH BUNDAR ROAD, CHENDANI KOLIWADA THANE EAST, THANE, Maharashtra 400603 DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY

All that piece and parcel on Commercial Shop at Ground Floor No. G-162, Haware Fantasia Business Park, Next to In-orbit Mall, Opp Vashi RIv Station, Mumbai 400073 standing in the name of Mr Vicky Kishanchand Chandani & Mrs Madhu Vijay Tanna; Area of Unit = 9.47 sgm ie 102 sft carpet area as per Index II Reserve Price: Rs 27,00,000/-

EMD: Rs 2.70.000/-Bid Amount Incremental: Rs 50,000/-

: nitesh@bankauctions.in

For detailed terms and conditions of the sale, please refer to the link provided in ou Bank's/Secured Creditor's website i.e www.kvb.co.in/Property Under Auction also at the web portal https://www.bankauctions.in of the service provider. M/s 4 Closure – Contact Person Mr. Nitesh D Pawar, Mobile No. 8142000725 and Mail id

Statutory 15 days' Notice under Rule 9(1) of the SARFAESI Act, 2002 The borrower/s and guarantor/s are hereby notified to pay the dues as mentioned above along with up to date interest and ancillary expenses before the date of e-Auction, failing which the Schedule property will be auctioned/sold and balance

	: 31.01.2025
Place	: Mumbai

Authorized Office The Karur Vysya Bank Ltd.

PUBLIC NOTICE NOTICE is hereby given to the public at large that my clients i.e. (1) SUPRIYA MURLIDHAR BHOR & (2) MR. KARTIK ARUN PATIL intend to purchase from (1) SMT DEEPA NARENDRA BELANI & (2) SHRI NARENDRA HUKUMATRAI BELANI the Residential Premises bearing Flat No. 505, located on the 5th Floor of the Building No. A-6 (previously known as Building No. X-15) known as "Mount Palace" of Yog Hills A-5 & A-6 Co-operative Housing Society Ltd. (Registration No. BOM / WT / HSG / TC / 8779 / 2002-2003 / Year 2002 Dated 23/12/2002) (hereinafter referred to as "the said Society") situated at Yogi Hills, Off. B. R. Road, Mulund (West), Mumbai – 400 080 (hereinafter referred to as "the said Premises") together with 5 fully paid up shares of Rs. 50/- each of the said Society bearing Distinctive Nos. 446 to 450 (both inclusive) incorporated in the Share Certificate No. 90 (hereinafter referred to as "the said Shares"). The chain of documents in respect of the said Premises are (I) The First Agreement dated 24" January 1995 was executed between YOGI HOUSING CORPORATION and (1) MR. DHARAMVEER DHINGRA & (2) MR. PRAKASH DHINGRA, (II) The Second Agreement dated 19th February 1995 was executed between (1) MR. DHARAMVEER DHINGRA & (2) MR. PRAKASH DHINGRA and MR. GANGADHAR NARSAYYA BANDI, (III) The Third Agreement i.e. Agreement for Sale dated 28° June 2001 was executed between MR. GANGADHAR NARSAYYA BANDI and (1) SHRI ATMA KEWALRAM TAHILRAMAN & (2) SMT. DEEPA NARENDRA BELANI. The said SHRI ATMA KEWALRAM TAHLLRAMANI died intestate on 09th January 2014 leaving behind him SMT. DEEPN NARENDRA BELANI (married daughter) as his only heir and next of kin according to the provisions of the Hindu Succession Act, 1956, by which he was governed at the time of his death. SMT SAJNI ATMA TAHILRAMANI wife of the said Late SHRI ATMA KEWALRAM TAHILRAMANI predeceased him on 14th June 1993 and SMT. SITA KEWALRAM TAHILRAMANI mother of the said Late SHRI ATMA KEWALRAM TAHLRAMANI predeceased him AND (IV) The Fourth Agreement i.e. Deed of Gift $28^{\rm n}$ February 2022 was executed by SMT. DEEPA NARENDRA BELANI in respect of her 50% undivided share, right, title and interest in the said Premises in favour of her husband i.e. SHRI NARENDRA HUKUMATRAI BELANI.

If any person/s claiming any shares and interest through Late SHRI ATMA KEWALRAM TAHILRAMANI in respect of the said Premises and/or any person/s/ Bank / Financial Institutions having any right, title, interest, claim/s or demand/s upon or against or in respect of the said Premises or any part thereof including but not limited either by way of sale, exchange, let, lease, sub-lease, leave and license right of way, easement, tenancy, occupancy, assignment, mortgage, inheritance, predecessor-in-title, bequest, succession, gift, lien, charge, maintenance, trust, possession of original title deeds or encumbrance howsoever, family arrangemen settlement, decree or order of any Court of Law or any other authority, con agreements, development rights or otherwise of whatsoever nature are hereby required to make the same known to me in writing with documentary evidence army address mentioned below within 14 (fourteen) days from the date of publication hereof, failing which it shall be considered that there exists no such claim/s or demand/s in respect of the said Premises and then the claim/s or demand/s, if any, of such person/s shall be treated as waived and abandoned to all intents and purposes and the title of the said Premises shall be presumed as clear, marketable and free from encumbrances. Mumbai, Dated this 1st day of February 2025.

401/402, Sainath House, B.P.S. Cross Road No. 1, Near Sharon School, Mulund (West), Mumbai – 400 080.



GENESYS INTERNATIONAL CORPORATION LIMITED Registered Office: 73A, SDF-III, SEEPZ, ANDHERI (EAST), MUMBAI-400 096

Website: www.igenesys.com; Email: investors@igenesys.com Telephone: 91 22 4488 4488; Facsimile: 91 22 2829 0603 CIN: L65990MH1983PLC029197

NOTICE OF POSTAL BALLOT NOTICE is hereby given that in accordance with the provisions of Sections 108 and 110

of the Companies Act, 2013 (the 'Act') read with Rules 20 and 22 of the Companie (Management and Administration) Rules, 2014 (the 'Rules'), including an mendment(s) thereof, Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosur Requirements) Regulations, 2015, as amended (the 'SEBI Listing Regulations'), th Secretarial Standard-2 on General Meetings issued by the Institute of Company Secretarial Standard-2 on General Meetings issued by the Institute of Company Secretaries of India ('SS-2'), MCA General Circular Nos. 14/2020 dated April 8, 2020 17/2020 dated April 13, 2020, Circular No. 22/2020 dated June 15, 2020, Circular No. 33/2020 dated September 28, 2020, Circular No. 39/2020 dated December 31, 2020 Circular No. 10/2021 dated June 23, 2021, Circular No. 20/2021 dated December 8 2021, Circular No. 3/2022 dated May 5, 2022, Circular No. 11/2022 dated December 8 2021, Circular No. 20/2021 28, 2022, Circular No. 09/2023 dated September 25, 2023 and Circular No. 09/2024 dated September 19, 2024 (collectively referred to as 'MCA Circulars') and othe applicable provisions, the Company is seeking approval of the Members of Genesy International Corporation Limited (the 'Company') by way of requisite Resolutions fo the following item set out hereunder, through Postal Ballot by remote electroni oting ('e-voting') process:

Item	Particulars	Resolution
No.		
1	Appointment of Mr. Ajay Harish Aggarwal (DIN: 02437996)	Special
	as a Non-Executive Independent Director	
	-	

n terms of the aforesaid Circulars, the Company has e-mailed the Postal Ballot Notice along with Explanatory Statement thereof on January 31, 2025, to the Members of the Company holding shares as on January 24, 2025 ('Cut-off date') who have registere their email addresses with Depository Participant(s) / Depositories / Registrar and Transfer Agent of the Company viz.., Bigshare Services Private Limited. Voting right shall be reckoned on the paid-up value of equity shares registered in the name of Members as on the Cut-off date. A person who is not a Member on the Cut-off date t treat this notice for information purposes only.

n accordance with the aforesaid Circulars, hard copy of the Postal Ballot Notice alon with postal ballot forms and pre-paid business reply envelope will not be sent to th Members. The communication of the assent or dissent of the Members would tak place through the remote e-voting system only.
The Company has engaged the services of National Securities Depository Limiter

(NSDL) for providing e-voting facility to all its Members. The detailed process and nanner for remote e-voting for individuals, non- individuals and members ho shares in physical form and demat form are explained in the Notes to Postal Ballo Notice. Members are requested to carefully read the 'e-voting Instruction mentioned in the Postal Ballot Notice.

The e-voting facility would be available during the following period:

ı	The e-voting facility would be available during the following period:							
	Commencement of remote e-voting period Conclusion of remote	Sunday, February 02, 2025, at 9:00 a.m. (IST)						
	Conclusion of remote e-voting period	Monday, March 03, 2025, at 5:00 p.m. (IST)						

The Notice of Postal Ballot is available on the Company's website a www.igenesys.com, websites of the Stock Exchanges i.e BSE Limited and Nationa Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and <u>www.nseindia.com</u> respectively and on the e-voting portal at www.evoting.nsdl.com

Members holding shares in physical mode and who have not registered/updated the email addresses with the Company/RTA are requested to register/update the same by making an application to the Company by email to and/or investor@bigshareonline.com and/or_investors@igenesys.com along with their details such as Full Name (including name of the joint holder(s), if any), Folio Number Certificate number(s), mobile number and also attach an image of self- attested cop of share certificate (both sides) and PAN Card (of all joint holders) in PDF or JPEC

Members holding shares in dematerialized mode are requested to register/ updat

their email addresses with the relevant Depositories. The Board has appointed Mr. Sanam Umbargikar (M. No. F11777, C. P. No.9394 Partner of DSM & Associates, Company Secretaries in Practice as the Scrutinize ('Scrutinizer') for conducting the Postal Ballot and e-voting process in a fair and transparent manner. The Scrutinizer will submit his report to the Chairman of the Company or any other person duly authorized by the Chairman and the results of the oting by Postal Ballot will be announced within two working days from the conclusion of the Remote e-Voting.

In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) fo Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the downloa ection of www.evoting.nsdl.com or call on : 022 - 4886 7000 or send a request to Ms Pallavi Mhatre, Senior Manager at evoting@nsdl.com

or Genesys International Corporation Limited

Vineet Chopra Vice President - Legal & Company Secretary Dated: January 31, 2025 Place: Mumbai

कार्यपालक अभियंता का कार्यालय ग्रामीण विकास विशेष प्रमंडल, पश्चिमी सिंहभूम, चाईबासा

<u>अति अल्पकालीन ई-निविदा आमंत्रण सचना</u>

	<u>इ— ।नावदा</u>	सूचना सख्या — ।	<u> </u>	<u>AIBASA/20</u>	<u> </u>	I-23	
1	 कार्य की विस्तृत विवरणी 	:					

क्र०	कार्य का नाम	प्राक्कलित	अग्रधन की	परिमाण विपत्र	कार्य पूर्ण करने
लंठ		राशि	राशि	का मूल्य	की अवधि
1	पश्चिमी सिंहभूम जिला अन्तर्गत वार्ड नं०–08	50205700.00	1005000.00	10000.00	12 माह
	नगरपालिका चक्रधरपुर में पलश मार्ट का निर्माण।				
० ते	रागर में विविद्य प्रकाशन की विशि				

ई—निविदा प्राप्ति की तिथि एवं समय—दिनांक 10.02.2025 से दिनांक 03.03.2025 को अपराहन 5:00 बजे तक ई-निविदा खोलने का स्थान – कार्यपालक अभियंता का कार्यालय, ग्रामीण विकास विशेश प्रमण्डल, पश्चिमी सिंहभम

ई—निविदा खोलने की तिथि एवं समय — 05.03.2025 अपराहन 5:00 बजे

ई--निविदा आमंत्रित करने वाले पदाधिकारी का नाम एवं पता :-- कार्यपालक अभियंता, ग्रामीण विकास विशेष प्रमंडल, पश्चिमी सिहभम, चाईबासा ई—निविदा प्रकोष्ट का दूरभाष सं० – ८७०६२३१३१ (संबंधित कार्यपालक अभियंता का दूरभाष नम्बर)

परिमाण विपत्र की राशि घट—बढ़ सकती है तदनुसार अग्रधन की राशि देय होगी।

9. निविदा शुल्क एवं अग्रधन की राशि केवल Online Mode द्वारा स्वीकार्य होगी। 10. निविदा खोलने की तिथि से 5 दिनों के अन्दर निविदादाता द्वारा अपनी आपत्ति / दावा दर्ज कराये अन्यथा अवधि बीतने के पश्चात् कोई भी आपत्ति / दावा मान्य नहीं होगा।

1.निविदा शुल्क एवं अग्रधन की राशि का ई–भुगतान जिस खाता से किया जायेगा, उसी खाते में अग्रधन की राशि वापस होगी। अगर खाता को बंद कर दिया जाता है तो उसकी सारी जवाबदेही आपकी होगी।

विस्तृत जानकारी के लिये वेबसाईट www.jharkhandtenders.gov.in एवं कार्यालय की सूचना पट्ट पर देखा कार्यपालक अभियंता

PR 345528 West Singhbhum(24-25)#D ग्रामीण विकास विशेष प्रमंडल, पश्चिमी सिहंभूम, चाईबासा

SUMMIT SECURITIES LIMITED

CIN: L65921MH1997PLC194571

Registered Office: 213, Bezzola Complex, B Wing, 71, Sion-Trombay Road, Chembur, Mumbai 400 071.

Tel Nos.: +91-22-46098668 / 69

 $Website: \underline{www.summitsecurities.net} \ ; \underline{Email: \underline{investors@summitsecurities.net}} \ \underline{compliance@summitsecurities.net} \ \underline{compliance@summitsecurities.net$ Extract of Unaudited Consolidated Financial Results for the quarter and nine months ended December 31, 2024

Sr.		Quarte	er ended	(R Nine mon	Year ended	
No.	Particulars		31.12.2023 (Unaudited)	31.12.2024	31.12.2023	
1	Total Income	100.09	1,787.06	12,242.40	8,256.88	10,223.92
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax Exceptional and/or					
	Extraordinary items)	(617.07)	1,702.38	11,915.74	7,985.84	9,836.62
3	Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional and/or					
	Extraordinary items)	(617.07)	1,702.38	10,532.91	7,985.84	9,836.62
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or					
	Extraordinary items)	(485.79)	1,465.04	7,323.71	6,132.94	7,573.02
5	Total Comprehensive Income for the period [Comprising profit for the					
	period (after tax) and other comprehensive income (after tax)]	1,02,420.87	42,394.89	3,21,116.82	3,12,660.27	3,92,026.99
6	Equity Share Capital (Face value Rs. 10 per share)	1,090.18	1,090.18	1,090.18	1,090.18	1,090.18
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited					
	Balance Sheet of the previous year					9,01,519.04
8	Earnings per equity share (₹) (not annualised):					
	(i) Basic EPS	(4.46)	13.44	67.18	56.26	69.47
	(ii) Diluted EPS	(4.46)	13.44	67.18	56.26	69.4

) The above results were reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held o January 31, 2025.
) This statement has been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 as amended (Ind AS) notified unde

Section 133 of the Companies Act, 2013

n Ney Orlaudited Standarone Financial information of the Company is as under.				(1	Rs. in Lakhs)
Particulars	Quarte	r ended	Nine mon	Year ended	
Faiticulais	31.12.2024	31.12.2023	31.12.2024	31.12.2023	31.03.2024
	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
Total Income	49.10	913.62	4,677.98	3,680.26	4,747.96
Profit before Tax	(489.64)	859.32	4,473.44	3,493.01	4,494.62
Profit after Tax	(422.92)	737.52	3,249.97	2,727.33	3,512.11

The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results for the quarter and nine months ended December 31, 2024, filed with the stock exchanges under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results for the quarter and nine months ended December 31, 2024 are available on the websites of the Stock Exchange(s), at www.bseindia.com, www.nseindia.com and slose of the Company's website was unsumples criticing next. The same rould also be accessed by scanning the QR Code provided being the region. and also on the Company's website <u>www.summitsecurities.net</u>. The same could also be accessed by scanning the QR Code provided

Place: Mumbai Date: January 31, 2025



Ramesh Chandak Chairman DIN: 00026581

E DE



Phone/Fax: +91612 2283287.+ 91612 2283288 (Notice Inviting E-Bids)

Re-Tender for the Procurement, Rate Contract and Supply of Medical Equipment for different Govt. Health Institutions of Bihar

Notice Inviting Re-Tender No.-BMSICL/2024-25/ME-402 Dated: 30th January 2025 (Only through E- Tender on website:-https://eproc2.bihar.gov.in)

The Bihar Medical Services and Infrastructure Corporation Limited. Patna invites e-bids from interested parties for Procurement, Rate Contract and supply of Medical Equipmentfor different Government Health Institutions of Bihar as listed below:-

Sl. No.	Equipment Name	Sl. No.	I. No. Equipment Name						
1	Vacuum with Vacuum Cup	2 Foetoscope							
	Te	nder Sche	edule						
Re-Tende	er Reference No.	BMSICL	/2024-25/ME-402						
Date of P	re- Bid Meeting	11 th February 2025 at 15:00 Hrs in Conference hall of BMSICL, 3 rd Floor, SwasthyaBh awan, IGIMS Campus, Sheikhpura, Patna (Bihar) All Pre-bid queries to be submitted through email onbmsicItenderequipment@gmail.com Upto13 th February 2025 till 17:00 Hrs. (Note:- No Pre-bid queries would be entertained after the above mentioned dead line)							
Last date online bid	and time of submission of ds	06 th March 2025upto 17:00 Hrs.							
	and time for submission of locuments of EMD.	07 th March 2025upto 14:00 Hrs.							
Date, Tim Technical	ne and Place of opening of Bid		rch 2025(at 15:00 Hrs.) on the website of /eproc2.bihar.gov.in the office of BMSICL						
Date and time of opening of financial Bids			To be announced later on https://eproc2.bihar.gov.in						
Validity o	f Tender		180 Days						
Cost of th	ne tender document	Rs.11,800/- (Eleven Thousand Eight Hundred Rupees only) Non-refundable.							
Tender Pr	rocessing Fee		Rs 590/- (on the website of						

https://eproc2.bihar.gov.in 1. To participate in E-Tendering the tenderer will have to be registered with E-Tendering service provider. For this help desk – mjunction services limited RJ complex, 2nd Floor, Canara Bank, .Campus, khajpura, Ashiana road, P.S.–Shastri Nagar, Patna-800014, Toll Free No.-18005726571 Email-ID: eproc2support@bihar.gov.in can be approached.

Any queries and questions regarding the tender should be addressed to MD BMSICL (either through letter or through e-mail:- md-bmsicl-bih@nic.inand/or bmsicl.equipment@gmail.com or contact no. 0612-2219634/35) up to 7 days before of closing of online bid registration.

GM (Procurement) PR. No. 018583 (B&C) 2024-25

BMSICL, Patna For further details please visit: www.state.bihar.gov.in/prdbiha

संपूर्ण सुरक्षा केन्द्र में आएँ, निःशुल्क एच.आईवी. व यौन जनित रोग जाँच एवं उपचार पाएँ।

बैंक ऑफ इंडिया BOI Relationship beyond banking **E-mail ID:** Arb.NaviMumbai@bankofindia.co.in

Date: 31-01-2025

Asset Recovery Branch, Navi Mumbai Zone Bank of India Building, Plot No. 11, Sector 11 C.B.D. Belapur, Navi Mumbai 400614

POSSESSION NOTICE (For Immovable Property) [See rule-8(1)]

Vhereas, The undersigned being the Authorised Officer of Bank of India under the Securitisation and Reconstruction of Financial Asset and Enforcement o Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 (No. 3 of 2002) issued demand notice dated 21.11.2024 calling upon Borrowe roprietor/Mortgagor/Guarantors-M/s. Artec Diagnostic Systems Mr. Rajendra Anant Bandiwadekar & Mrs. Suvarna Rajendra Bandiwadeka to repay the amount mentioned in the notices aggregating Rs. 2,03,66,000/- (Rs Two Crore Three Lakhs Sixty Six Thousand Only) with further interest there or rithin 60 days from the date of the said notice.

The borrower/ proprietor/mortgagor/guarantors having failed to repay th amount, notice is hereby given to the borrower/ proprietor/ mortgagor. guarantors and the public in general that the undersigned has taken Symbolic possession of the property described herein below under Section 13(4) of the said Act read with rule 8 of the said rules on the 31st day of January for the secured debtor in particular and the public in general is hereb

cautioned not to deal with the property and any dealings with property will be ubject to the charge of the **Bank of India** for an amount of **Rs. 2,03,66,000**/-(Rs. Two Crore Three Lakhs Sixty Six Thousand Only) plus further interes

The borrower's attention is invited to the provisions of sub-section (8) of section 13 of the SARFAESI Act, in respect of time available, to redeem the ****DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY*

All that part and parcel of the property being: Flat No. 604, 6th Floor Golden Heights CHSL, Plot No. 34/35, Sector 20, Koparkhairane, Nav Mumbai – 400709.

Authorised Officer

Franch Office: ICICI Bank Ltd, Ground Floor, Ackruti Centre, MIDC, Near Telephone Exchange, Opp Ackruti Star, Andheri East, Mumbai- 400093

PUBLIC NOTICE - TENDER CUM E-AUCTION FOR SALE OF SECURED ASSET

[See proviso to Rule 8 (6)] Notice for Sale of Immovable Asset(s)

This E-Auction Notice for Sale of Immovable Asset/ Assets is being issued by ICICI Bank Ltd. (on underlying pool assigned to ICICI Bank by Dewan Housing Finance Ltd. (DHFL)) in relation to the enforcement of security with respect to a Housing Loan facility granted pursuant to a Loan Agreement entered into between DHFL and the following Borrower/ Borrowers/ Co-Borrower/ Co-Borrowers/ Guarantor/ Guarantors under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to Rule The Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower/ Borrowers/ Co-Borrower,

Co-Borrowers/ Guarantor/ Guarantors that the below described immovable property mortgaged/ charged to the Secured Creditor, the physical possession of which has been taken by the Authorised Officer of ICICI Bank Ltd. will be sold on 'As is where is', 'As is what is' and 'Whatever there is' basis as per the brief particulars given below:

will be sold on 7.515 where 15, 7.515 what is did with devel diere is busis disper the shell particular 3 given below.										
Sr. No.	Name of Borrower(s)/ Co-Borrower(s)/ Guarantor(s)/ Loan Account No.	Details of the Secured Asset/ Assets with known encumbrances, if any	Outstanding amount	price Earnest	timeof	time of E-Auction				
(A)	(B)	(C)	(D)	(E)	(F)	(G)				
1.	Mr. Nivrutti K Sonawane (Co Borrower) I an No	Flat No.101, 1st Floor, Wing No. 24,Bldg No. 05, Vardhaman Residency Part I Nr Patil Poultry Farm, Pashane KARJAT 410201, Admeasuring an area of 24,00 S.Q. MTRS (Carpet), Open terrace 24,00 S.Q. MTRS (Carpet).	Rs. 10,44,010/- As on 28.01.2025	Rs. 3,50, 000/- Rs. 35,000/-	February 10, 2025 From 11:00 AM To 02:00 PM	From				
The	the opline gustion will take place on the website (LIDL Link, https://dispessiblyb.com) of the E. Austion georgy									

The online guction will take place on the website (URL Link- https://disposalhub.com) of the E-Auction agency M/s NexXen Solutions Private Limited The recipients of this Notice are given a last chance to pay the total dues with further interest February 21, 2025 before 05:00 PM failing which, the Secured Asset/ Assets will be sold as

per schedule.
The prospective Bidder/ Bidders must submit the Earnest Money Deposit (EMD) Demand Draft (DD) (Refer to column E) at ICICI Bank Limited, Level 3-5, 74 Techno Park, Opp SEEPZ Gate No. 02, Marol MIDC, Andheri East, Mumbai-400 093 on or before February 21, 2025 before 02:00 PM Thereafter, he/she/ they need to submit the offer/ offers through the website mentioned above on or before February 21, 2025 before 05:00 PM along with a scanned copy of the Bank acknowledged DD as a proof of payment of the EMD. In case, the prospective Bidder, Bidders is/ are unable to submit the offer/ offers through the website then a signed copy of the tender documents may be submitted at ICICI Bank Limited, Level 3–5, 74 Techno Park, Opp SEEPZ Gate No. 02, Marol MIDC, Andheri East, Mumbai- 400 093 on or before February 21, 2025 before 05:00 PM The Earnest Money Deposit DD/ PO

Should be from a Nationalised/ Scheduled Bank in favour of ICICI Bank Limited' payable at Mumbai.

For any further clarifications regarding the inspection, Terms and Conditions of the E-Auction or submission of tenders, contact ICICI Bank Employee Phone No.8104548031/7304915594/9004392416.

Please note that the Marketing agencies 1. M/s NexXen Solutions Private Limited, 2. Augeo Assets Management Private Limited 3. Matex Net Pvt. Ltd. 4, Finvin Estate Deal Technologies Pvt Ltd 5. Girnarsoft Pvt Ltd 6. Hecta Prop Tech Pvt Ltd., 7. Arca Emart Pvt Ltd 8. Novel Asset Service Pvt Ltd 9. Nobroker Technologies Solutions Pvt Ltd., have also been engaged in facilitating the sale. The Authorised Officer reserves the right to reject any or all of the bids without furnishing any further reasons. For

detailed Terms and Conditions of the sale, please visit www.icicibank.com/n4p4s

Date: February 01, 2025 Authorized Officer Place: Mumbai **ICICI** Bank Limited

COLINZ LABORATORIES LIMITED

A-101, Pratik Ind. Estate, Next to Fortis Hospital, Mulund-Goregaon Link Road, Mumbai - 400 078, (CIN NO: L24200MH1986PLC041128)

EXTRACTS OF UNAUDITED RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER, 2024

	(Rs. In Lacs)						
s.		QU	QUARTER ENDED NIN			IONTHS DED	YEAR Ended
No.	Particulars		Un-Audited		Un-A	udited	Audited
		31-Dec-24	30-Sep-24	31-Dec-23	31-Dec-24	31-Dec-23	31-Mar-24
1	Revenue from Operations	154.39	194.08	176.23	529.86	556.81	730.46
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items).	10.33	20.82	14.63	49.62	46.07	65.03
3	Net Profit/(Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary Items).	10.33	20.82	14.63	49.62	46.07	65.03
4	Net Profit/(Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary Items).	5.33	15.57	10.63	34.62	35.07	48.67
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (Net of Tax).	(6.78)	17.85	21.93	32.98	61.19	80.97
6	Equity Share Capital (Face Value of Rs. 10/- each).	251.91	251.91	251.91	251.91	251.91	251.91
7	Earning Per Share (Face value of Rs. 10/- each) (not annulised) (in Rs.)						
	1) Basic	0.21	0.62	0.42	1.37	1.39	1.93
	2) Diluted	0.21	0.62	0.42	1.37	1.39	1.93
NO.	IOTES:-						

MUMBAI.

- 1) The above Financial Results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 31st January, 2025.
- The above is an extract of the detailed format of financial results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015. The full format of the Financial Results is available on the website of BSE at www.bseindia.com and on the Company's website at www.findoc-cll.in
- 3) The above results of the Company have been audited by the Statutory Auditors and they have issued an unqualified audit opinio
- Previous figures have been regrouped/rearranged/reclassified, wherever necessary.

For and on behalf of the Board COLINZ LABORATORIES LTD CIN NO: L24200MH1986PLC041128 Dr. MANI L. S. (Chairman of the Meeting) (DIN NO : 00825886)

31st Jan. 2025 Hybrid HYBRID FINANCIAL SERVICES LIMITED
CIN No. 199999MH1986PLC041277

Regd. Office: 104, 1st Floor, Sterling Centre, Opp. Divine Child High School, Andheri – Kurla Road, Andheri (East), Mumbai – 400 093. Extract of the Statement of Unaudited Financial Results for the Quarter & Nine Months Ended 31st December 2024 (Rs in Lakhs)

Sr. No.	Particulars	Quarter Ended 31/12/2024 (Unaudited)	Quarter Ended 31/12/2023 (Unaudited)	Nine Months Ended 31/12/2024 (Unaudited)	Quarter Ended 31/12/2024 (Unaudited)	Quarter Ended 31/12/2023 (Unaudited)	Nine Months Ended 31/12/2024 (Unaudited)
1)	Total income from Operations and Others	61.53	56.43	223.31	130.05	108.55	520.01
2)	Net Profit for the Period before Exceptional Item and Tax	24.40	30.26	126.30	50.66	35.95	297.87
3)	Exceptional Item	19.14	_	19.14	19.14	_	19.14
4)	Net Profit for the Period after Exceptional Item and before Tax	5.26	30.26	107.16	31.52	35.95	278.73
5)	Tax Expense	_	_	_	_	4.00	2.13
6)	Net Profit for the Period after Tax	5.26	30.26	107.16	31.52	31.95	276.60
7)	Other Comprehensive Income (OCI) Remeasurement of (Losses) / Gains for the period on Non Current Investments	(0.18)	1.19	0.28	(213.76)	11.67	758.49
8)	Total Comprehensive Profit /(Loss) for the period [comprising Profit / (Loss) for the period (after tax) and other comprehensive Income /(Loss) for the period (after tax)]	5.08	31.45	107.44	(182.24)	43.62	1,035.09
9)	Paid up Equity Share Capital of Rs. 5 each	1,471.81	1,471.81	1,471.81	1,471.81	1,471.81	1,471.81
10)	Reserves excluding Revaluation Reserves as per the Audited Balance Sheet	(1,035.93)	(1,126.34)	(1,035.93)	1,529.64	809.08	1,529.64
11)	Earnings per share: (a) Basic (b) Diluted	0.02 (not	0.10 (not annualised) 0.10 (not	(not annualised) 0.36 (not	0.11 (not annualised) 0.11 (not	0.11 (not	0.94 (not
		annualised)	annualised)	annualised)	annualised)	annualised)	annualised)

Note: The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results for the Quarter and Nine Months Ended 31st December 2024 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Unaudited Financial Results for the Quarter and Nine Months Ended 31st December 2024 are available on the Stock Exchange Websites (www.bseindia.com and www.nseindia.com) By order of the Board For HYBRID FINANCIAL SERVICES LIMITED

K. Chandramouli (Director) Date: 31st January 2025



The Phoenix Mills Limited

Registered Office: The Phoenix Mills Ltd, 462, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai - 400013 Tel: (022) 4333 9999 Fax: (022) 2493 8388 E-mail: investorrelations@phoenixmills.com Website: www.thephoenixmills.com

CIN: L17100MH1905PLC000200

UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED **DECEMBER 31, 2024**

The Unaudited Standalone and Consolidated Financial Results for the quarter and nine months ended December 31, 2024 ("Financial Results") have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at their respective meetings held on Thursday, January 30, 2025.

The Financial Results along with the Limited Review Report have been posted on the Company's webpage at www.thephoenixmills.com/investors/FY2025/Financial-Results and on the websites of the Stock Exchanges i.e. www.bseindia.com and www.nseindia.com and can be accessed by scanning the QR Code provided below:



For The Phoenix Mills Limited **Shishir Shrivastava** Managing Director DIN: 01266095

Date: January 30, 2025 Place: Mumbai

PUBLIC NOTICE.

NOTICE is hereby given that our client/s is intending to purchase from the following Vendor's namely:
1. MRS. MEDHA UDAY MULHEKAR.

2. MR. SHASHANK VASANT CHITRE.

3.MRS.SHUBHA NISHIKANT PIPLAPURE.

. MR. PARAG MADHUKAR RUIKAF

. MRS. ANAGHA SHARAD NIGWEKAR. . MS. ABHAYA MILIND CHITRE.

. MRS. APURVA VISHWAS PATIL. . MR. AVINASH.KAMALKANT CHITRE

Residential Flat No. 003 on Third Floor of newly constructed building known as '140Bliss' (formerly known as Vagal House) situated 140-A, S.K. Bole Road,

Dadar(W), Mumbai-400028 admeasuring approx. 650 Sq. Ft., standing thereon plot of land bearing Final Plot No. 824

of TPS-IV of Mahim Division,

admeasuring about 264.00 Sq. Yards. or thereabouts equivalent to 220.74 Sq.

Mtrs. Or thereabouts, bearing Cadastral

Survey No. 123, registered by Collector of Land Revenue under Old No. 242, New No. 3910, Old Survey No. 1/333 and New Survey No.1/1608, and assessed by the Assessor and Collector

of Municipal rates and taxes under 'G/N'

Ward of the Municipal Corporation

Limit, No. G-4507(2). Notice is hereby

given to public that anybody having any claim or demand whatsoever into or upon in respect of the said flat or any objection against sale of the said flat are

hereby required to make the same

known in writing to the undersigned

within 14 days from the date hereof.
Place: - Mumbai

For M/s. Libra Rules Law Firm

Dated: - 30-01-2025

(Adv. Tushar Soni) Office No. 29, 2nd Floor, Amruteshwar CHS Ltd.

(Commercial Wing)

380/82, J.S.S Road.

नोंदणीकत कार्यालयः २१३. बेझोला काँप्लेक्स. बी वींग. ७१. सायन-टॉम्बे रोड. चेंबर. मंबई-४०० ०७१. द.क.: +९१-२२-४६०९८६६८/६९ वेबसाईट: <u>summitsecurities.net</u> ई-मेल: <u>investors@summitsecurites.net</u>, <u>compliance@summitsecurities.net</u> ३१ डिसेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊ महिन्यांसाठी अलेखापरीक्षित एकत्रित वित्तीय निष्कर्षांचा उतारा

	(ईपीएस सोडून रु. लाखात							
अ.	तपशील	संपलेली	तिमाही	संपलेले :	संपलेले वर्ष			
क्र.		३१.१२.२०२४ (अलेखापरिक्षित)	३१.१२.२०२३ (अलेखापरिक्षित)	३१.१२.२०२४ (अलेखापरिक्षित)	३१.१२.२०२३ (अलेखापरिक्षित)	३१.०३.२०२४ (लेखापरिक्षित)		
१	एकूण उत्पन्न	१००.०९	१,७८७.०६	१२,२४२.४०	८,२५६.८८	१०,२२३.९२		
?	कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बीपूर्वी)	(६१७.०७)	१,७०२.३८	११,९१५.७४	७,९८५.८४	९,८३६.६२		
Ą	कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बीनंतर)	(६१७.०७)	१,७०२.३८	१०,५३२.९१	७,९८५.८४	९,८३६.६२		
8	कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बीनंतर)	(४८५.७९)	१,४६५.०४	७,३२३.७१	६,१३२.९४	७,५७३.०२		
ч	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी नफा (करोत्तर) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरून) -	१,०२,४२०.८७	४२,३९४.८९	३,२१,११६.८२	३,१२,६६०.२७	३,९२,०२६.९९		
ξ	समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रु. १० प्रती भाग)	१,०९०.१८	१,०९०.१८	१,०९०.१८	१,०९०.१८	१,०९०.१८		
O	मागील वर्षाच्या लेखारीक्षित ताळेबंदात दाखवल्याप्रमाणे राखीव (पुनर्मूल्यांकित राखीव वगळून)					९,०१,५१९.०४		
۷	प्रति समभाग प्राप्ती (₹) (अवार्षिक):	>						
	(i) मूलभूत ईपीएस	(४.४६)	१३.४४	६७.१८	५६.२६	६९.४७		
	(ii) सौम्यिकृत ईपीएस	(४.४६)	१३.४४	६७.१८	५६.२६	६९.४७		

२) हे विवरण कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १३३ अन्वये विहित कंपनीज (इंडियन अकाऊंटींग स्टॅंडर्डस) रुल्स, २०१५ (इंड एएस) ला आणि लागू असलेले मर्यादापर्यंत

मान्यताप्राप्त लेखा रीत आणि धोरण अनुसरून बनवले आहे.

पनीच्या महत्वाच्या लेखापरीक्षित ओलप्त वित्तीय बाबीची माहीती खालीलप्रमाण:							
तपशील	संपलेली तिमाही		संपलेले न	संपलेले वर्ष			
	३१.१२.२०२४	३१.१२.२०२३	३१.१२.२०२४	३१.१२.२०२३	38.03.2028		
	(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(लेखापरिक्षित)		
र्कूण उत्पन्न	४९.१०	९१३.६२	४,६७७.९८	३,६८०.२६	४,७४७.९६		
करपूर्व नफा	(४८९.६४)	८५९.३२	88.508,8	३,४९३.०१	४,४९४.६२		
करोत्तर नफा	(४२२.९२)	७३७.५२	३,२४९.९७	२,७२७.३३	३,५१२.११		

डिसेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊ महिन्यांसाठी लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांच्या तपशिलवार विवरणाचा एक उतारा आहे. ३१ डिसेंबर, २०२४ रोजी संपलेल्य तिमाही आणि नऊ महिन्यांसाठी वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्सचेंजेसच्या वेबसाईटस <u>www.bseindia.com</u>, <u>www.nseindia.com</u> वर आणि कंपनीची वेबसाईट

दिनांक : ३१ जानेवारी, २०२५

& INFINITY

डीआयएन: ०००२६५८१

सही/-

खाजगी करारामार्फत विक्रीची सूचना

नोंदणीकृत कार्यालय:- द फेअरवे, तळ आणि पहिला मजला, सर्व्हे क्र. १०/१, ११/२ व १२/२बी,

सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (सरफैसी ॲक्ट) अन्वये बँकेकडे प्रभारीत स्थावर मत्तेची विक्री.

जना स्मॉल फायनान्स बँक लि. चे प्राधिकृत अधिकारी या नात्याने निम्नस्वाक्षरीकारांनी सरफैसी ॲक्ट अंतर्गत परिशिष्ट मिळकतीचा प्रत्यक्ष कब्जा घेतला. मे. जना स्मॉल फायनान्स बँक लि. च्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी मिळकतीर्च विक्री करण्याकरिता आधीच अनेक जाहीर लिलाव आयोजित केले होते. परंतु, कोणत्याही बोली प्राप्त न झाल्याने ते अयशस्वी ठरले. म्हणून कृपया कळविण्यात की, सदर सूचनेच्या सदर प्रकाशनाच्या तारखेंपासून पंधरा (१५) दिवसांत उपरोक्त कर्ज खात्यातील एकूण उर्वरित थेकबाकीचे प्रदान न झाल्यास, प्राधिकृत अधिकारी खाली नमूद केलेल्या मिळकतीच्या खाजगी कराराद्वारे विक्रीची कार्यवाही करतील तमाम जनतेला कळविण्यात येते की, परिशिष्टात वर्णन केलेली तारण मिळकत, ''**जे आहे जेथे आहे तत्त्वाने'' आणि ''जे आहे जसे आहे तत्त्वाने'' बँकेच्या थकबाकीची रोकड करण्याकरिता बँकेला मान्य होतील अशा शर्तीवर खाजगी** करारा मार्फत विक्रीसाठी उपलब्ध आहे.

खाजगी कराराने मिळकतीच्या विक्रीसाठी प्रमाण अटी व शर्ती खालीलप्रमाणे:

जना स्मॉल फायनान्स बँक

खाजगी कराराने होणारी विक्री ''जे आहे जेथे आहे तत्त्वाने'' आणि ''जे आहे जसे आहे तत्त्वाने'' होईल

(एक शेड्युल्ड कमर्शिअल बँक)

खरेदीदाराला या सूचनेच्या प्रसिध्दीच्या समाप्तीवर विक्री मोबदल्याचा १००% रक्कम जमा करणे आवश्यक आहे

जर बँकेद्वारे खरेदीचा प्रस्ताव अस्विकार केल्यास, अर्जासह भरलेली रक्कम, काही असल्यास, विहित मुदतीत व्याजाशिवाय परत केला जाईल. खरेदीदार त्याच्या समाधानासाठी (खाजगी करार मार्फत विक्री अंतर्गत) मिळकत संबंधित सर्व पैलूबर रितसर तपास करणे आवश्यक आहे. खरेदीदार या संबंधित त्यानंतर प्राधिकृत अधिकारी/तारण धनको विरोधात कोणताही दावा

कोणतेही कारण न देता खरेदीचा कोणताही प्रस्ताव फेटाळण्याचे अधिकार बँकेने राखून ठेवले आहेत.

खरेदीदारांनी मिळकतीच्या खरेदीच्या संबंधातील सर्व मुद्रांक शुल्क, नोंदणी शुल्क, आणि अन्य खर्च, कर, आकारणी, सोसायटी देयके भरावी लागतील

अ.क्र.	कर्ज खाते क्रमांक	कर्जदार/सह–कर्जदार यांचे नाव	सरफैसी ॲक्ट अंतर्गत १३(२) मागणी सूचनेप्रमाणे रक्कम	खाजगी करासाठी राखीव किंमत			
?	३०५४९४२००००५३१	१) तेजस दौलतराव जाधव (कर्जदार), २) जयश्री दौलतराव जाधव (सह-कर्जदार)	११.०९.२०२३ रोजीस रु. १८,९२,६१८/- (रुपये अठरा लाख ब्यान्नव हजार सहाशे अठरा मात्र)	रु. ९,००,०००/- (रुपये नऊ लाख मात्र)			
	स्थावर मिळकतीचे वर्णन:- मौजे धनगरवाडी (कोडोळी), ता. सातारा, जि. सातारा - ४१५००४ येथील आरएस क्र. ४४/ए/७ ए, प्लॉट क्र. १०+११+१२+१३, फ्लॅट क्र. १२, ३रा मजला, एच.एम. व्हिला येथे अ						
	आणि स्थित मोजमापित ६८३.०० चौ. फू. ६३.४७ चौ. मी. जिमन धारक स्थावर मिळकतीचे ते सर्व भाग आणि विभाग. त्यादिशेला किंवा त्यादिशेने: पूर्वेला: मार्जिनल ओपन स्पेस आणि रस्ता, पश्चिमेला: फ्लॅट क्र. एफ-१						
	दक्षिणेलाः स्टेअरकेस, उत्तरेला	: मार्जिनल ओपन स्पेस.					

तारण मत्तांच्या विक्रीपूर्वी बँकेने उपार्जित केलेल्या सर्व खर्च, आकार आणि परिव्यय यासह एकत्रितपणे उपरोक्त थकबाकी रक्कम प्रदान करून येथे वर वर्णन केलेल्या तारण मत्तांच्या विमोचनासाठी सरफैसी ॲक्टच्या कलम १३(८)

<u>पत्रव्यवहाराचा पत्ता:</u> श्री. कौशिक बाग (मोब. क्र. ७०१९९४९०४०), ईमेल: kaushik.bag01@janabank.com, श्री. रंजन नाईक (मोब. क्र. ६३६२९५१६५३), ई–मेल : ranjan.naik@janab जना स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड, (याआधी मे. जनलक्ष्मी फायनान्शिअल सर्व्हिसेस प्रा. लि. नावे ज्ञात) ज्यांचे कार्यालय मोदी प्लाझा, कार्यालय क्र. ७०४/७०५, मुकुंद नगर, स्वारगेट, लक्ष्मीनारायण सिनेमा हॉलच्या समोर, पुणे-४११०३७

दिनांक: ०१.०२.२०२५, ठिकाण: सातार

सही / - प्राधिकृत अधिकारी, जना स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड करित

पंजाब ॲण्ड सिंध बँक (भारत सरकारचा उपक्रम) जिथे सेवा ही जिवनाचा मार्ग आहे

मवर्त, १ला मजला, प्लेट बी, ब्लॉक ३, एनबीसीसी कॉम्प्लेक्स पूर्व किडवाई नगर, नवी दिल्ली -११००२३

गहाण मिळकतीच्या विमोचनाकरिता जाहीर सूचना

रु. १.८९ कोटी

रु. ५.३० कोटी

पुढील व्याज

आणि

राखीव किंम

१२.५० कोटी

क्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट (सरफैसी) ॲक्ट, २००२च्या कलम १३(४) अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून निम्नस्वाक्षरीकार प्राधिकृत अधिकारी यांर्न वरील नमूद कर्जदार आणि हमीदार यांच्याकडून बँकेकडे थकीत कर्जाच्या वसूलीकरिता ई-लिलावामार्फत खालील नमूद प्रमाणे 'जसे आहे जेथे आहे'' ''जसे आहे जे आहे'' आणि ''जे काही आहे तेथे आहे'' तत्वाने मिळकत/मत्त

विकण्याच ठरवल आहत. त्यामुळे, सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (५४ सन २००२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या कलम १३(८) च्य सम्बर्गाच्यो नाम कर्मन्य /बर्माटा अपलब्ध केलेमध्ये (म्हणजेच ३० टिवस) तारण मत्ता विमोचित करण्यासाठी सदर जाहीर सुचना याद्वारे देण्यात येत आहे. खाते आणि तारण मत्तेचा तपशील सह थकबाकी रक्कम खालीलप्रमाणे.

तरतुदान्वयं नमूदं कजदार/हमादार उपलब्धं वळमध्य (म्हणजच ३० दिवस) त	ारण मत्ता विमोचित करण्यासाठी सदर जाहीर सूचना याद्वारे देण्यात येत आहे. खाते आणि तारण मत्तेचा तप
कर्जदार/हमीदार यांचे नाव	मिळकतीचे तपशील
 मे. टोरनॅडो मोटर्स प्रा.लि. – जी००३ आणि जी००४, विकास केंद्र,	१) मेसर्स टोर्नाडो मोटर्स प्रा. लि.
१०६ रोड, मिलान सबवे सांताक्रूझ जबळ, मुंबई- ४०००५०. तसेच	गाव सूपैनी, हरमस्त क्र१६९, लुधियाना येथे स्थित एमसी क्र.बी -XVII - २८२०/९ धारक मोजमाणीत १
येथे-१२/सी, सेन्स्ड अपार्टमेंट, युनियन पार्क, पाली हिल, खार, मुंबई-	(ज्याचे ५०० चौ यार्ड प्रत्येकी चे तीन नामाधिकार विलेख) कमिशिंअल प्लॉट वरील प्रथम अनन्य समतुत्य
४०००५२	ए) २४.०१,२००६ रोजी वासिका क्रमांक १७६४६ द्वारे उप निवंधक, लुधियाना यांच्या कार्यालयात रितर
२. श्रीम. अमरप्रीत चढ्ढा, निवासी पत्ता- १२/सी, सेन्स्ड अपार्टमेंट, युनियन	विक्री विलेखानूसार तोयेवालीजगाह, बस्ती अब्दुल्लापूर, तहसील आणि जिल्हा लुधियाना अशा ज्ञात ।
पार्क, पाली हिल, खार, मुंबई-४०००५२	नूरमैनी, हडबस्त क्रमांक-१६९ येथे स्थित सन १९९९-२००० च्या जमाबंदीनुसार खासरा क्रमांक ३
 श्री. जितंदर पाल सिंग चड्ढा, निवासी पत्ता-१२/सी, सेन्स्ड अपार्टमेंट,	२६५/४८/४/१, ६३३/२९७/२६४/४८, २६५/४८, ६३२/२९७/२६४/४८,२६५/४८ खाता क्र. १२९
युनियन पार्क, पाली हिल, खार, मुंबई-४०००५२	२००९-१० च्या जमाबंदीनुसारखाता क्र.१३५/२१५ मधील समाविष्टीत एमसी क्र बी-XVII- २८२
 भे. हंबल हॉस्पिटॅलिटी जालंधर प्रा., २२ एसएफ, एचआयजी फ्लॅट्स,	मोजमापीत २६५९ चौ यार्डस एकूण मिळकतीपैकी मोजमापीत ५०० चौ यार्डस मिळकतीचा भाग.
ए-ब्लॉक, रणजीत ॲव्हेन्यू, अमृतसर-१४३००१	बी) २४.०१.२००६ रोजी वासिका क्रमांक १७६४७ द्वारे उप निबंधक, लुधियाना यांच्या कार्यालयात रितस्
५. मे. जे जे इंटरप्राईझेस, २२एसएफ, एचआयजी फ्लॅट्स, ए-ब्लॉक,	विक्री वितेखानूसार तोयेवालीजगाह, बस्ती अब्दुल्लापूर, तहसील आणि जिल्हा लुधियाना अशा ज्ञात र्त
रणजीत ॲव्हेन्यू, अमृतसर-१४३००१(३ सदस्य असलेल्या व्यक्तींची	नूरमैनी, हडबस्त क्रमांक-१६९ येथे स्थित सन १९९९-२००० च्या जमावंदीनुसार खासरा क्रमांक ३
संघटना)	२६५/४८/४/१, ६३३/२९७/२६४/४८, २६५/४८, ६३२/२९७/२६४/४८, २६५/४८ खाता क्र. १२९
ए. श्री इंद्रप्रीत सिंग चड्ढा, श्री चरणजित सिंग चड्ढा यांचा मुलगा, एच क्र.	२००९-२० च्या जमार्वरीनुसारखाता क्र.१३५/२१५ मधील समाविधीत एमसी क्र बी-XVII- २८३
५०६, ग्रीन अव्हेन्यू, अमृतसर-१४३००१	मोजमापीत ३६५९ चौ यार्डस एकुण मिळकतीचैकी मोजमापीत ५०० चौ यार्डस मिळकतीचा भाग.

बी. श्री सुरजित सिंग, श्री हरबंस सिंग यांचा मुलगा, एच क्र. २२१६/५, गली मासितवाली, चौक मन्ना सिंग, अमृतसर-१४३००१ सी. श्री इंदरपाल सिंग संधू, श्री हरबंस सिंग यांचा मुलगा, एच क्र.२२१६/५, गली मासित वाली, चौक मन्ना सिंग, अमृतसर-१४३००१

६. श्री हरप्रीत सिंग चड्ढा, श्री इंद्रप्रीत सिंग चड्ढा यांचा मुलगा, एच क्र. श्री इंद्रप्रीत सिंग चड्ढा, श्री चरणजित सिंग चड्ढा यांचा मुलगा, एच क्र ५०६, ग्रीन अव्हेन्यू, अमृतसर-१४३००१

८. प्रभप्रीत सिंग चढ्ढा, श्री इंदरप्रीत सिंग चढ्ढा यांचा मुलगा, एच क्र. ५०६, ग्रीन अव्हेन्यू, अमृतसर-१४३००१ श्री सुरिजित सिंग, श्री हरबंस सिंग यांचा मुलगा, एच क्र. २२१६/५, गली मासितवाली, चौक मन्ना सिंग, अमृतसर-१४३००१ १०. श्री गगनदीप सिंग ग्रोव्हर, श्री चरणजीत सिंग ग्रोव्हर यांचा मुलगा

२२२एसएफ, एचआयजी फ्लॅट्स, ए-ब्लॉक, रणजीत ॲ॰हेन्यू, अमृतस ११. श्री इंदरपाल सिंग संधू, श्री हरबंस सिंग यांचा मुलगा, एच

क्र.२२१६/५, गली मासित वाली, चौक मन्ना सिंग, अमृतसर-१४३०० १२. मे. हंबल हॉस्पिटॅलिटी पंजाब प्रायव्हेट लिमिटेड, २२ एसएफ, एचआयजी फ्लॅट्स, ए-ब्लॉक, रणजीत ॲव्हेन्यू, अमृतसर-१४३००१ १३. श्री हरप्रीत सिंग चढ्ढा, श्री इंद्रप्रीत सिंग चढ्ढा यांचा मुलगा, एच क्र.२२१६/५, गली मासित वाली, चौक मन्ना सिंग, अमृतसर-१४३००

१४. श्री मयंक उमत एस, श्री विजय उमत यांचा मुलगा,एच क्र ४९, केनेडी एव्हेन्यू, अमृतसर-१४३००१ १५. श्री विजय उमत, श्री रोशन लाल उमत यांचा मुलगा, एच क्र ४९,

थकबाकीत रक्कम (रु.) १५०० चौ यार्ट व गहाण प्रभार ठिकाण, गाव ३००/५५/१ १९/२१० (सन् रु. ३३.२४ कोटी २०/९ धारक रु. १७९.४८ कोटी त्यावरील पुढील व्याज आणि अन्य खर्च 300/44/8 मे. हंबल हॉस्पिटॅलिर्ट जालंधर प्रायव्हेट लिमिटेड सी) २४.०१.२००६ रोजी वासिका क्रमांक १७६४७ द्वारे उप निबंधक, लुधियाना यांच्या कार्यालयात रितसर नोंदणीकृत विक्री विलेखानूसार तोयेवालीजगाह, बस्ती अब्दुल्लापूर, तहसील आणि जिल्हा लुधियाना अशा ज्ञात ठिकाण, गाव रु. ५.८९ कोटी . एभैनी, हडबस्त क्रमांक-१६९ येथे स्थित सन[्] १९९९-२००० च्या जमाबंदीनुसार खासरा क्रमांक ३००/५५ २६५/४८/४/१, ६३३/२९७/२६४/४८, २६५/४८, ६३२/२९७/२६४/४८,२६५/४८ खाता क्र. १२९/२१० (सन पुढील व्याज आणि अन्य खर्च २००९-१० च्या जमाबंदीनुसारखाता क्र.१३५/२१५ मधील समाविष्टीत एमसी क्र बी-XVII- २८२०/९ धारक मे. हंबल हॉस्पिटॅलिटी गोजमापीत ३६५९ चौ यार्डस एकूण मिळकतीपैकी मोजमापीत ५०० चौ यार्डस मिळकतीचा भाग. पंजाब प्रायव्हेट लिमिटेड

२) मे. हंबल हॉस्पिटॅलिटी जालेंधर प्रायव्हेट लिमिटेड आणि मे. हंबल हॉस्पिटॅलिटी पंजाब प्रायव्हेट लिमिटेड . गाव न्एभैनी, हदभस्त क्र.-१६९, लुधियाना येथे स्थित एमसी क्र बी-XVII- २८२०/९ धारक मोजमापीत २१५९ चौ यार्ड लुधियानाचे कमर्शिअल क्षेत्र येथे स्थित मिळकत २४.०१.२००६ रोजी वासिका क्रमांक १७६४० द्वारे उप निबंधक, लुधियाना यांच्या कार्यालयात रितसर नोंदणीकृत विक्री विलेखानूसार तोयेवालीजगाह, बस्ती अब्दुल्लापूर, तहसील आणि जिल्हा लुधियाना अशा ज्ञात ठिकाण, गाव गूरमैनी, हडबस्त क्रमांक-१६९ येथे स्थित खासरा क्रमांक ३००/५५/१, २६५/४८/४/१, ६३३/२९७/२६४/४८ २६५/४८, ६३२/२९७/२६४/४८,२६५/४८ मधील समाविष्टीत एमसी क्र बी-XVII- २८२०/९ धारक मोजमापीत

३६५९ चौ यार्डस एकूण मिळकतीपैकी मोजमापीत ५५१.२५ चौ यार्डस मिळकतीचा भाग २. २४.०४.२००६ रोजी वासिका क्रमांक १७६४२ द्वारे उप निबंधक, लुधियाना यांच्या कार्यालयात प्तेतसर नोंदणीकृत विक्री विलेखानूसार तोयेवालीजगाह, बस्ती अब्दुल्लापूर, तहसील आणि जिल्हा लुधियाना अशा ज्ञात ठिकाण, गाव गूरभैनी, हडबस्ते क्रमांक-१६९ येथे स्थित खासरा क्रमांक ३००/५५/१, २६५/४८/४/१, ६३३/२९७/२६४/४८ २६५/४८, ६३२/२९७/२६४/४८,२६५/४८ मधील समाविष्टीत एमसी क्र बी-XVII- २८२०/९ धारक मोजमापीत ३६५९ चौ यार्डस एकूण मिळकतीपैकी मोजमापीत ५५१.२५ चौ यार्डस मिळकतीचा भाग

३. २०.०१.२००६ रोजी वासिका क्रमांक १७६४३ द्वारे उप निबंधक, लुधियाना यांच्या कार्यालयात रितसर नोंदणीकृत विक्री विलेखानूसार तोयेवालीजगाह, बस्ती अब्दुल्लापूर, तहसील आणि जिल्हा लुधियाना अशा ज्ञात ठिकाण, गार नूर्भैनी, हडबस्त क्रमांक-१६९ येथे स्थित खासरा क्रमांक ३००/५५/१, २६५/४८/४/१, ६३३/२९७/२६४/४८ २६५/४८, ६३२/२९७/२६४/४८,२६५/४८ मधील समाविष्टीत एमसी क्र बी-XVII- २८२०/९ धारक मोजमापी ३६५९ चौ यार्डस एकूण मिळकतीपैकी मोजमापीत १०५६.५० चौ यार्डस मिळकतीचा भाग

१. विक्री ही https://baanknet.com वेबसाइटवर प्रदान केलेल्या ई-लिलाव प्लंटफॉर्मट्रारे केली जाईल. २. विक्रीच्या तपशीलवार अटी आणि शर्तीसाठी, कृपया https://baanknet.com चा संदर्भा घ्ट सदर सूचना ही सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या कलम ८(६) अंतर्गत कर्जदार आणि हमीदार यांना ३० दिवसांची सांविधनिक विक्री सूचना सुद्धा मानली जाईल.

दिनांक : ३१.०१.२०२५ सही / -प्राधिकृत अधिकारी

इन्फिनिटी फिनकॉर्प सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड

नों. कार्यालय : युनिट नं. बी/००३ ए, तळमजला, २१५-ॲट्रियम, १५१ अंधेरी-कुर्ला रोड, अंधेरी पूर्व, मुंबई - ४०००९३. सीआयएन नं. यु६५९९९एमएच२०१६पीटीसी२८७४८८, दूर: +९१ २२ ४०३५६६०० ईमेल आयडी : info@infinityfincorp.com, वेबसाईट : www.infinityfincorp.com

अ.	तपशील	संपलेली तिमाही			संपलेले नऊ महिने		संपलेले वर्ष	
gъ.		३१ डिसें २०२४ ३० सप्टें २०२४		३१ डिसें २०२३	३१ डिसें २०२४ ३१ सप्टें २०२३		३१ मार्च २०२४	
		अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	
१	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	६३.८७	48.30	३६.८५	१६७.९३	98.98	१४३.६५	
2	कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबींपूर्वी #)	१४.१४	१४.७०	9.68	82.68	२५.६९	३५.७१	
ş	कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/र्किवा अनन्यसाधारण बार्बीनंतर #)	१४.१४	१४.७०	9.८४	87.68	२५.६९	३५.७१	
8	कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बीनंतर #)	१०.८५	१०.८६	७.२६	३२.२३	१८.५०	२५.७२	
ч	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी नफा/(तोटा) (करोत्तर) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरून)	१०.८५	१०.८६	७.२६	३२.२३	१८.५०	२५.७३	
ξ	भरणा झालेले समभाग भांडवल	१३८.१८	१२४.४७	९५.२८	१३८.१८	९५.२८	94.20	
৩	राखीव (पुनर्मूल्यांकित राखीव वगळून)	३८५.२९	२६८.६२	८६.३५	३८५.२९	८६.३५	93.88	
6	सिक्युरिटीज प्रिमियम अकाऊंट	२८८.६९	१८२.९३	२८.८४	२८८.६९	२८.८४	२८.८४	
٩	नेट वर्थ	५२३.४७	३९३.०९	२०२.२४	५२३.४७	२०२.२४	२२३.३१	
१०	भरणा झालेले कर्ज भांडवल/थकीत कर्ज	0	0	0	0	0		
११	थकीत विमोचनयोग्य प्रेफरन्स शेअर्स		0	0				
१२	डेब्ट इक्विटी रेशो	१.६०	२.०२	२.४२	१.६०	२.४२	7.59	
१३	प्रती समभाग प्राप्ती (प्रत्येकी रु. १०/- चे) (अखंडित आणि खंडित कामकाजासाठी) (अवार्षिक)							
	१. मूलभुत	०.८६	٥٥.٥	०.७६	२.५९	१.९४	۶.७٥	
	२. सौम्यिकृत	85.0	०.८५	৩.৬४	२.५३	۶.۷۶	२.६२	
१४	भांडवल विमोचन राखीव	गैर लागू	गैर लागू	गैर लागू	गैर लागू	गैर लागू	गैर लाग	
१५	डिबेंचर विमोचन राखीव	गैर लागू	गैर लागू	गैर लागू	गैर लागू	गैर लागू	गैर लाग्	
१६	डेब्ट सर्व्हिस कव्हरेज रेशो	गैर लागू	गैर लागू	गैर लागू	गैर लागू	गैर लागू	गैर लाग्	
१७	इंटरेस्ट सर्व्हिस कव्हरेज रेशो	9.49	٧.८٥	१.७२	१.७३	१.६८	१.६६	

– प्रयोज्य असेल त्याप्रमाणे इंड एएस रूल्स/एएस रूल्स नुसार अपवादात्मक आणि/र्किवा अनन्यसाधारण बाबी नफा आणि तोटा विवरण पत्रात समायोजित केल्या आहेत टीपा :

- ए) वरील माहिती म्हणजे लिस्टींग रेग्युलेशन्सच्या रेग्युलेशन ५२ अंतर्गत स्टॉक एक्सचेंज कडे सादर केलेल्या ३१ डिसेंबर, २०२४ रोजी तिमाही आणि नऊ महिन्यांकरिता तिमाही वित्तीय निष्कर्षांच्या तपशिलवा विवरणाचा एक उतारा आहे. तिमाही वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण बॉम्बे स्टॉक एक्सचेंज ची वेबसाईट www.bseindia.com वर उपलब्ध आहेत आणि कंपनीची (https://www.infinityfincorp.com)
- लिस्टींग रेप्युलेशन्स च्या रेप्युलेशन ५२(४) मध्ये उल्लेख केलेल्या अन्य वर्गीय बाबींसाठी, आवश्यक ती माहिती बॉम्बे स्टॉक एक्सचेंज www.bseindia.com मध्ये दिलेली आहे आणि ती कंपनीची वेबसाईट
- वित्तीय निष्कर्ष बनवतांना वापरलेली लेखा धोरणे अन्य प्रकारे कळवले नसल्यास मागील कालावधी/वर्षामध्ये अनुसरलेल्या धोरणांप्रमाणेच आहेत. डी) चालू कालावधीच्या सादरीकरणाशी सुसंगत होण्यासाठी आवश्यकतेनुसार मागील वर्ष/कालावधीच्या आकडेवारी पुनर्गठीत/पुनर्वर्गीकृत केल्या आहेत.

ठिकाण : मुंबई

श्रीकांत रावलक दिनांक : ३० जानेवारी, २०२५ एमडी/सीईओ

वित्त मंत्रालय वित्तीय सेवा विभाग मुंबई कर्ज वसुली न्यायाधिकरण ३ रा मजला, कुलाबा, टेलिफोन भवन, कुलाबा

आयसीआयसीआय बँक लिमिटेड ...अर्जदा विरुद

डीएसए एअर फ्रेट प्रा. लि. आणि इतर ...प्रतिवार्द

मार्केट, मुंबई-४००००५ दूः २२६६ ५४७३ फॅक्स २२६६ ५४७२

मूळ अर्ज क्र. १९८ सन २०२२

(i) डीएसए एअर फ्रेट प्रा. लि गाळा क्र. ३१०, ११९, बिझनेस पॉईट, सहार

रोड, सहार कंपाऊंड, अंधेरी (पू), मुंबई-800099 २. संदिप व्ही तिरवाडेकर, २/५, शिव सदन, महाराष्ट्र नगर, भांडुप (प), मुंबई- ४०००७८

ज्याअर्थी, वरील नमूद ओए-७११/२०२३ सन्माननिय पीठासीन अधिकाऱ्यांसमो २८/०७/२०२२ रोजी सचीबद्ध केला होता. ज्याअर्थी, नामदार न्यायाधिकरणाने कृपावंत होऊन रु. ४७.१८.९१८.२०/-(रुपये सत्तेचाळीस लाख अठरा हजार नऊशे अठरा आणि वीस पैसे मात्र) च्या कर्जाच्या वसुलीसाठी तुमच्याविरुद्ध दाखल केलेल्य ॲक्टच्या कलम १९(४) अंतर्गत सदर अर्जावर (ओ.ए.) समन्स/सूचना जारी केली. (जोडलेल्या

ज्याअर्थी. सर्व सामान्य पदतीने समन्सची बजावणी होऊ शकला आणि ज्याअर्थी पर्यायी बजावणी साठी अर्जाच्या मंजुरी न्यायाधिकरण द्वारे मंजुरी दिली

दस्तावेजांच्या प्रतींसह अर्ज).

तपशील जाहीर करणे:

ऑक्टच्या कलम १९ च्या पोट-कलम (४) नुसार तम्हा प्रतिवादींना खालीलप्रमाणे निर्देश देण्यात येत (i) विनंती केलेल्या अनतोषांना मंजरी का देऊ नये

त्याची समन्सच्या बजावणीच्या ३० दिवसांत कारणे दाखविण्यासाठी: (ii) मूळ अर्जाच्या अनु. क्र. ३(ए) अंतर्गत . , अर्जदारांनी विनिर्दिष्ट केलेल्या मिळकती आणि मत्तांव्यतिरिक्त अन्य मिळकती आणि मत्तांचे

(iii) मिळकतींच्या जप्तीसाठीच्या अर्जावरील सुनावणी आणि निकाल प्रलंबित असल्याने मूळ अर्जाच्या अनु. ३(ए) क्रमांक अंतर्गत जाहीर केलेल्या अशा अन्य मत्ता आणि मिळकर्तींचा आणि तारण मत्तांचा व्यवहार करण्यास किंवा त्या निकाली काढण्यास तुम्हाला मज्जाव करण्यात आला आहे. (iv) तुम्ही न्यायाधिकरणाची पूर्व परवानगं घेतल्याखेरीज ज्यावर तारण हितसंबंध बनवले आहेत त्या कोणत्याही मत्तांची आणि /किंवा मळ अर्जाच्या अनु. क्रमांक ३ए अंतर्गत जाहीर किंवा विनिर्दिष्ट केलेल्या अन्य मत्ता आणि मिळकतींचे त्यांच्या व्यवसायाच्या सामान्य कामकाजाव्यतिरिक्त विक्री,

नाहीत. (v) व्यवसायाच्या नियमित कामकाजाच्या ओघांत . . तारण मत्ता किंवा अन्य मत्ता व मिळकती यांच्या विक्रीतून रोकड झालेल्या विक्री रकमेचा हिशोब . देण्यास तुम्ही बांधील असाल व अशी विक्री रक्कम अशा मत्तांवर तारण हितसंबंध धारण करणाऱ्या बँक किंवा वित्तीय संस्थेकडे ठेवलेल्या खात्यामध्ये जमा केली पाहिजे.

भाडेपट्टा किंवा अन्य प्रकारे हस्तांतरण करणार

तुम्हाला २८.०५.२०२५ रोजी स. ११.०० वा लेखी निवेदन सादर करून त्याची एक प्रत अर्जदारांना सादर करण्याचे व प्रबंधक यांसमोर हजर राहण्याचे देखील निर्देश देण्यात येत आहेत. कसर केल्यास, तुमच्या गैरहजेरीत अर्जावर सुनावणी होऊन निकाल दिला जाईल

माझ्या हस्ते आणि ह्या न्यायाधिकरणाच्या शिक्क्याने ह्या दिनांक २३.०१.२०२५ रोजी दिले

डीआरटी-॥, मुंबई



नोंदणी कार्यालय : उजाला हाऊस, राम कृष्ण मंदिर रोड, कोंडीविटा, अंधेरी (पू), मुंबई - ४०० ०५९

३१ डिसेंबर, २०२४ रोजी समाप्त तिमाही आणि नऊ महिन्यांच्या कालावधीकरिता स्वतंत्र/एकत्रिकृत वित्तीय निष्कर्षांचा अहवाल

रक्कम (रू. लाखात) एकत्रिकृत स्वतंत्र नऊ महिने समाप्ती वर्ष समाप्ती तिमाही समाप्ती तिमाही समाप्ती नऊ महिने समाप्ती वर्ष समाप्ती तपशील ४९०५.६०.१६|६९०५.८१.१६|४२०५.८९.१६|६८०५.८१.१६|४९०५.२०.०६|४९०५.५१.१६|४९०५.६०.१६|६५०५.५१.१६|४९०५.६९.१६| ३१.१२.२०२४ ३०.०९.२०२३ लेखापरीक्षित लेखापरीक्षित अलेखापरीक्षित प्रवर्तनामधून एकूण उत्पन्न (निव्वळ) २,७५,६९३ 90£, E0 ६७,६७९ २,१७,७९६ २,७५,४०३ ३७६,इ७ 90,308 २,०९,४७८ 90,884 **६७,७५०** २,१८,००२ ,०९,६९४ कर पूर्व निव्वळ नफा ११,३८३ १३,५५९ ११,५१७ ३८,१९२ ३७,१६५ ४७,८९२ ११,३८४ १३,५६९ ११,५२० ३८,१९० ३७,१६१ 80,008 कर पश्चात निव्वळ नफा ८,७४१ १०,४९३ ९,०९० २९,४१७ २९,१६९ ३६,९८९ 080,5 १०,५०२ ९,०९२ २९,४११ २९,११५ ३६,९३० सदर कालावधीसाठी सर्वसमावेशक एकुण उत्पन्न (सदर कालावधीसाठी नफा समाविष्ट (कर पश्चात) आणि अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (कर पश्चात)) ८,७१८ १०,४७० 9,099 २९,३४८ २९,१८९ ३६,८९७ ८,७२९ १०,४६० ९,१०२ २९,३०० २९,१२७ ३६,८३२ भरणा झालेले समभाग भांडवल 3,६७२ 3.892 ३,६७२ 3,502 3,502 3,507 3,502 ३,६७२ 3,507 3,६७२ 3,502 3,502 राखीव (पुन:मुल्यांकित राखीव वगळून) १,१०,४५१ १,७७,१५९ दर्शनिमूल्य प्रत्येकी रू. १ च्या प्रती भाग उत्पन्न प्रती भाग मुलभूत उत्पन्न (रू.) ७.९४ ७.९३ 2.36 २.८६ 2.86 6.08 80.09 2.36 २.८६ 2.86 80.0 30.08 प्रती भाग सौमिकृत उत्पन्न (रू) 00.09 २.४८ ७.९४ 2.30 २.८६ २.४८ ७.९३ १०.०६ 2.30 ₹.८६ वार्षिक नाही वार्षिक नाही वार्षिक नाही वार्षिक नाही वार्षिक नाही वार्षिक |वार्षिक नाही|वार्षिक नाही |वार्षिक नाही |वार्षिक नाही |वार्षिक नाही

नोंदी :

१. कंपनीच्या ३१ डिसेंबर, २०२४ रोजी समाप्त तिमाही आणि नऊ महिन्यांच्या कालावधीच्या उपरोक्त अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचे लेखापरीक्षण सिमतीद्वारे पुनरावलोकन करण्यात आले आणि कंपनीच्या संचालक मंडळाने त्यांच्या ३१ जानेवारी, २०२५ रोजी झालेल्या सभेमध्ये मंजूर केले. पुढे, मिस. एम. आर. ज्योती, कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, ३१ डिसेंबर, २०२४ रोजी समाप्त तिमाही आणि नऊ महिन्यांच्या कालावधीच्या उपरोक्त वित्तीय निष्कर्षांवर स्वाक्षरी करण्यासाठी कंपनीच्या संचालक मंडळाद्वारे योग्य पद्धतीने अधिकृत आहेत.

२. वरील माहिती सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या नियमन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजच्या संकेतस्थळांवर म्हणजेच अर्थात www.nseindia.com आणि www.bseindia.com वर आणि कंपनीच्या संकेतस्थळावर म्हणजेच www.jyothylabs.com येथे इन्व्हेस्टर सेंटर विभागामध्ये उपलब्ध आहे. खाली दिलेला क्युआर कोड स्कॅन करून ते पाहता येईल:

